

सोलार पॉवर प्रोजेक्ट, साक्री या प्रकल्पासाठी
के.एफ.डब्ल्यू. जर्मन बँकेकडून महानिर्मिती
कंपनी मर्यादित यांना प्राप्त झालेल्या कर्जाच्या
रकमेच्या (रु.२३.३४३६ कोटी) समायोजनाबाबत
वित्तीय वर्ष २०२४-२५ (लेखाशिर्ष ६८०१०६६५)

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग
शासन निर्णय क्र. पुरमा-२०२४/प्र.क्र.५७/ऊर्जा-३
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक : २४ सप्टेंबर, २०२४

- संदर्भ :-** १) महालेखापाल कार्यालय, मुंबई यांचे पत्र क्र. No.AC.II/CAORB/CH-१/२०२३-२४/५५,
दि.१३ मे, २०२४
२) वित्त विभागाचे शासन परिपत्रक क्र. पुरक-२०२४/प्र.क्र.७९/अर्थ-३, दि.२९ जुलै, २०२४.

प्रस्तावना :-

सोलार पॉवर प्रोजेक्ट, साक्री प्रकल्प, के.एफ.डब्ल्यू. जर्मन बँकेच्या सहकार्याने उभारण्यात येत आहे.
सदर प्रकल्पासाठी सन २०२४-२५ या वर्षाकरिता रक्कम रु. ०.०००१ कोटी मूळ तरतूद अर्थसंकल्पित करण्यात
आलेली आहे.

सन २०२४-२५ या वर्षाच्या खर्चाचे पूरक विवरणपत्र दि.०९.०७.२०२४ रोजी विधानमंडळास सादर
करण्यात आले. सदर पुरवणी खर्चास आता विधानसभेने मान्यता दिली आहे. दि. ३१.०३.२०२५ रोजी संपणाऱ्या
वित्तीय वर्षाच्या विनियोजनांमध्ये समाविष्ट करण्यासाठी पुरवणी विनियोजन विधेयकास मा. राज्यपालांनी संमती
दिली आहे. आणि ते महाराष्ट्र(द्वितीय पुरवणी) विनियोजन अधिनियम, २०२४ (सन २०२४ चा महाराष्ट्र अधिनियम
क्र. २८) म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग-४, दि. २५.०७.२०२४ यामध्ये प्रसिध्द करण्यात आले
आहे.

जागतिक बँकेकडून सन २०२३-२४ मध्ये कर्जरूपाने रक्कम रु.२३,३४,३६,०००/- (रु. तेवीस कोटी
चौतीस लाख छत्तीस हजार फक्त) परस्पर महानिर्मिती कंपनीला अदा करण्यात आलेले आहेत. सदर रक्कम
महालेखापाल कार्यालयाने ८६५८-११० CAORB suspense या निलंबन लेखाशिर्षाखाली दर्शविले आहेत. या
रकमा दीर्घ कालावधीसाठी निलंबन खात्यामध्ये वर्ग करून ठेवणे योग्य नसल्यामुळे, सदर रक्कम योग्य त्या
लेखाशिर्षाखाली वर्ग करून, पुस्तकी समायोजन करण्याबाबत महालेखापाल कार्यालयाने सूचित केले आहे.
महालेखापालांच्या दि.१३.०५.२०२४ रोजीच्या पत्रान्वये सूचित केलेले रु.२३,३४,३६,०००/- इतकी रक्कम
योग्य त्या लेखाशिर्षाखाली दर्शविण्यासाठी पुस्तकी समायोजन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

सोलार पॉवर प्रोजेक्ट, साक्री प्रकल्प, के. एफ. डब्ल्यू. जर्मन बँकेकडून रक्कम रु.२३,३४,३६,०००/-
(रु. तेवीस कोटी चौतीस लाख छत्तीस हजार फक्त) आस्थापित करणाऱ्या कंपनीस थेट प्राप्त झाली आहे. तरी
सदर रक्कम पुस्तकी समायोजनाने वितरीत करण्यास मंजूरी देण्यात येत आहे.

२. या शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाची रक्कम ज्या कारणासाठी मंजूर करण्यात आलेली आहे, त्याच कारणासाठी उपयोगात आणली जाईल, याची खातरजमा करावी.
३. वरील बाबींचा खर्च "क्रमांक के-११, ६८०१ वीज प्रकल्पासाठी कर्जे, १९० सार्वजनिक क्षेत्र व इतर उपक्रमांना कर्जे, (००)(००)(०४) सौर ऊर्जा प्रकल्पासाठी के.एफ.डब्ल्यू. जर्मन बँकेकडून महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीला कर्जे (कार्यक्रम) (६८०१०६६५), ५५ कर्जे व आगाऊ रकमा" या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकावा व तो सन २०२४-२५ या वित्तीय वर्षासाठी मंजूर असलेल्या तरतूदीमधून समायोजित करण्यात यावा.
४. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता / लेखा परिक्षा) महाराष्ट्र-१ यांनी त्यांच्या अखत्यारित व अधिकारात रु.२३,३४,३६,०००/- इतक्या रकमेचे पुस्तकी समायोजन करून शासनास तसे कळवावे. सदर रकमेचे पुस्तकी समायोजन महालेखापाल, मुंबई यांचे अखत्यारित व अधिकारात करण्यात येत असल्याने निरंक रकमेचे देयक तयार करण्यात यावे.
५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्र. २०२४०९२४१२१३१३८६१० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करून काढण्यात येत आहे.
- महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(डॉ. गौरी पाटील)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत:-

- व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित, प्रकाशगड, वांद्रे,(पूर्व), मुंबई - ४०० ०५१.
- महालेखापाल (लेखा अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई-४०००२०.
- महालेखापाल (लेखा परिक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई-४०००२०.
- महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२, नागपूर.
- अधिदान व लेखा अधिकारी, (अराप / रालेवि-१), मुंबई.
- अधिदान व लेखा अधिकारी, अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई.
- निवासी लेखा अधिकारी, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१.
- कक्ष अधिकारी (प्रशा-५), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई -४०००३२.
- वित्त विभाग, (अर्थसंकल्प-१३ / ऋण व हमी/ साधनसंपत्ती / साऊ / व्यय-१६) मंत्रालय, मुंबई-३२.
- निवड नस्ती (ऊर्जा-३) उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२